

LLOYDS STEELS INDUSTRIES LIMITED

Corporate Office: Trade World, 'C' Wing, 16th Floor, Kamala City, Senapati Bapat Marg, Lower Parel (W), Mumbai 400 013. Tel: 91-22-3041 8111 Fax 91-22-3041 8260 email: infoengg@lloyds.in, website: www.lloydsengg.in CIN: L28900MH1994PLC081235

PRRG/LSIL/BSEL/2019/142

22.07.2019

The Deputy General Manager, Department of Corporate Services, The Bombay Stock Exchange Limited, 27th Floor, P.J. Towers, Dalal Street, Mumbai - 400 001

Dear Sir/Madam,

Sub: Publication of Notice of Annual General Meeting on 19.08.2019.

Ref: Scrip Code: 539992

Pursuant to Regulation 29(1) (a) and 47 (1) (a) of Chapter IV of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, we have pleasure to furnish herewith the scanned copies of the Newspaper Advertisement of the Notice of the Annual General Meeting to be held on 19th August, 2019 published in Business Standard (English) and Mumbai Lakshadweep (Marathi) newspapers on 22.07.2019

The said advertisements have also been uploaded on the website of the company www.lloydsengg.in

Kindly take note of the same and acknowledge the receipt.

Thanking you,

Yours faithfully,

For Lloyds Steels Industries Limited

P.R. Ravi Ganesan

CFO & Company Secretary

Encl: A/a.

Business Standard MUMBAI I MONDAY, 22 JULY 2019

amail address are not: so registered with the Company or Depositories Participant(s)

Members are hereby informed that in compliance with the provisions of Section 108 of Administration) Ruless, 2014 as amended from time to time, the Secretarial Standard on General Meetings (SS-2) issued by the Institute of Company Secretarial Standard on Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, the company is providing facility to the Members to exercise their right electronically on the business set out in the notice of the AGM through electronic voting system of Central, Depository Services (India) Limited (CDSL) from a place other than venue of the AGM (remote e-voting).

The Detailed In structions for remote e-voting are given in the Notice of the AGM. Members are requested to note the following

- The remote; e-voting will commence on Thursday, 8th August, 2019 at 10.00 A.M. (IST) and 1 will end on Sunday, 11th August, 2019 at 5.00 P.M. (IST). The remote e-voting miodule shall be disabled by CDSL for voting thereafter and Members will not be allo wed to vote electronically beyond the said date and time.
- b. The voting rights of the Members shall be in proportion to their share in the paid-up equity share capital of the Company as on Saturday, 3rd August, 2019 ('cut-off Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date AGM.
- Any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the dispatch of Annual Report and Notice of the AGM and holding shares; as on the cut-off date i.e Saturday, 3rd August, 2019 may obtain login ID and password of e-voting by sending a request at helpdask.evoting@cdslindia.com /
- The member may participate in the AGM even after exercising his/her right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again in the meeting.

The Arrnual Report 2018-19, Notice of the AGM, Attendance Slip, Proxy Form and Ballot Form are available on Company's website at www.emamipaper.in

Mr. Standip Kumar Kejriwal, Practicing Company Secretary, has been appointed by the Board of Directors of the Company to act as Scrutinizer for scrutinizing the remote e-voting process as well as voting at the AGM in a fair and transparent manner.

The results of the remote e-voting and votes cast at the AGM shall be declared not later than forty-eight hours from the conclusion of the Meeting. The results declared, alcingwith the scrutinizers Report, shall be placed on the Company's website www.emamipaper.in immediately after their declaration, and shall be communicated to the Stock exchange(s) where the shares are listed.

If any Member wishes to get a printed copy of the Annual Report, the Company will send the same, free of cost, upon receipt of request from the Member. Such request may be sent to mdpldc@yahoo.com by mentioning his/her Folio No./DP ID and Client ID.

In case of any issues or queries regarding e-voting, the members may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com, under help section or can also send an email to helpdesk.evoting@cdslindia.com/evoting@cdsl.co.in or Call to Mr. Moloy Biswas, Regional Manager, CDSL at 9073980266 or alternatively may write to Mr. G.Saraf (No President (Finance) & Secretary, at osaraf@emaminaper.com, or Registrar, and Share President (Finance) & Secretary, at gsaraf@emamipaper.com or Registrar and Share Transfer Agents : M/s. Maheswari Datamatics Pvt. Ltd. at mdpldc@yahoo.com.

BOOK CLOSURE :

Notice is further given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and the Rules framed thereunder, that the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Monday, 5th August 2019 to Monday, 12th August 2019 (both days inclusive) for the purpose of Annual General Meeting.

The Annual Report of the Company and the Notice convening the Thirty Seventh Annual General Meeting is available for download in our website at www.emamipaper.in. The Notice of AGM is also available on the Central Depository Services (India) Limited (CDSL) at www.cdslindia.com and on the website of Bombay Stock Exchange Ltd. at www.bseindia.com & National Stock Exchange of India Ltd. at www.nseindia.com.

For Emami Paper Mills Limited,

Place: Kolkata Date: 20th July, 2019

G. SARAF Vice President (Finance) & Secretary CO/ITB/2019-20/279 dated 18.07.2019. For further details, please refer "Tenders" section of our Bank's website www.centralbankofindia.co.in



LLOYDS STEELS INDUSTRIES LIMITED

Registered Office & Works: Plot No. A-5/5, A-5/4 & A-6/3, MIDC Industrial Area, Murbad, Dist. Thane 421 401, Tel.(02524) 2222717/2, Fax. 222273 Corporate Office: Trade World, 'C' Wing, 16th Floor, Kamala City, Senapati Bapat Marg, Lower Parel (W), Murmbal 400 013. Tel: 91-22-6291 8111 Fax: 91-22-6291 8280 email: infoeingg@lloyds.in, website: www.lloydsengg.in CIN: L26900MH1994PLC081235

NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE AND E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that the 25th Annual General Meeting (AGM) of the Company will be held on **Monday**, 19th **August**, 2019 at 11.30 a.m at Registered Office of the Company situated at Plot No. A-5/5, MIDC Industrial Area, Murbad, Dist. Thane – 421 401, Maharashtra to transact the business set out in the Notice of the AGM

The Notice of AGM, Annual Report and Attendance Slip has been sent in electronic mode The Notice of AGM, Annual Report and Attendance Slip has been sent in electronic mode to Members whose e-mail IDs are registered with the Company or the Depository Participant(s). Physical copy of the Notice of AGM, Annual Report and Attendance Slip has been sent to all other Shareholders at their registered address in the permitted mode. Notice is also hereby given pursuant to the provision of section 91 of the Companies Act, 2013 that the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from 12th August, 2019 to 19th August, 2019 (both days inclusive) for the 25th AGM.

As per Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companie As per Section 1 us of the Companies Act, 2013 feat with Hule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is pleased to provide its Members with the facility to exercise their right to vote by electronic means and the business may be transacted through e-voting facilitated by Central Depository Services (India) Limited (CDSL). All Members are informed that:

- 1) Date of completion of dispatches of Notice and Annual Report to all the Members
- All the business as stated in the Notice in the AGM may be transacted by voting
- Date and Time of commencement of romote voting by electronic means: 15" August, 2019 at 9.00 A.M.
- Date and Time of ending the remote voting through electronic means:
- Remote voting through electronic means shall not be allowed beyond **5.00 p.m. on 18th August, 2019.** The remote e-voting module shall be disabled by CDSL thereafter and remote e-voting shall not be allowed beyond the above mentioned date and time.
- The Cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or at the
- A member may participate in the meeting even after exercising his/her right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again at the meeting.
- A person, whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date i.e 12th August, 2019, only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the meeting through ballot paper in the AGM.
- Any person who becomes a member of the Company after dispatch of notice and holding shares as on the cut-off date i.e. 12th August, 2019 may obtain the User ID and Pa by sending an e-mail request to infoengg@lloyds.in
- 10) The members may note that:
 - Once the e-vote on the resolution is cast by the members, they shall not be allowed to change it subsequently.
- The facility for voting through ballot paper shall be made available at the AGM for the members who have not cast their vote by remote e-voting
- 11) The Notice of 25" AGM alongwith Annual Report is available on the Company's website ritp://www.loydsengg.in and on www.evotingindia.com
- 12) In case of any queries or issue regarding e-voting, the member may refer the Frequently In Case or any quaries or issue regarding e-voling, in entire intermed may release the Popularian Asked Questions ("FAQ") and e-voling manual available at www.evotingincia.com under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or may contact Compliance Officer, Lloyds Steels Industries Limited, Trade World, "C" Wing. 16th Floor, Kamala City, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai-400 013.

By Order of the Board of Directors

Dated: 20.07.2019 Place: Mumbai

P.R. Ravi Gane Company Secretary





अपना सहकारी बँक लि. (मल्टी स्टेट शेड्युल्ड को-ऑप, बँक)

नॉबर्णकृत कार्याक्य : अपना बाजार, १०६-ग्, नारागांव, मुंबई ४०० ०१४. कॉमिट कार्याक्य : अपना बैंज पवन, हाँ, एस. एस. रात रोड, एस, फूंड ४०० ०१२. पोनं: २२२-२४१६ ४८६० / २४९० ४८६१- ६२/२४९१ ४८६३, कॅक्स : ०२२ – २४९०४६८०. Email: apnaban@yard.com, Websile: www.apnaband.com

मागणी नोटीस

कतम १३(२) मधील (सिक्युरिटायक्षेप्रन अँड रिकन्ट्रकान ऑफ फायनान्त्रियल ॲसेट्स अँड एक्सेसॅसेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ऑक्ट २००२ अंतर्गत असलेल्या नियम ३(१) मध्ये सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्सोसॅमेंट) नियम २००२ अन्वये)

अस्ट २००१ अलगा अस्ति तथा विश्व के ति (स्वेटि देवे हुझा को अर्थों, को अधिका जीकाती, विश्वविद्याक्षण अर्थे के वि ज्याअर्थी, खाली सही कराण, अपना सहकती के कि, (स्वेटि देवे हुझा को अर्थों, को अधिका जीकाती, विश्वविद्याक्षण अर्थे के किन्तुसमा आंक माध्याणिया अंतरम अर्थे हफ्तानंगेंट आँक निक्क्षीर्टी इंटरेस्ट अंक्ट २००२ आणि सिक्क्षीर्टी इंटरेस्ट (एम्फोर्समेंट) निमम २००२ च्या कलम १३(२) निमम ३ नुमार प्रान्त झालेच्या अधिकालयों, सदर आवाद्याया कलम १३(२) आर्टी, खीबीत कर्जराए आमिनवार/माकक वांना खाली माझु केलेच्या वास्त्रेय, सदर मोटीवीत माझू केलेच्या वास्त्रेय, सदर मोटीवीत माझू केलेच्या वास्त्रेय, स्वार्था सुचा केली होते, तर अल्केखेलमा कांग्रेय, मारीविद्य प्रतिस्था झालक चांनी न विकारत्याने / न चोहोक्त्याने पोस्ट खायाकडून परत आल्या आहेत. या नोटीमीच्या प्रती खाली सही करवार चायोकडे उपताथ असून

संबंधित कर्जदार यांनी त्याना इच्छा असत्यास कोषत्याही कामकाजाच्या दिवशी नेहमीच्या कार्यात्तयीन बेठन, संबंधित अधिकाऱ्यांकदून घ्याच्यात. तरीही, संबंधित कर्जदारांना नोटीस देण्यात येते की, त्यांनी अपना स**हकारी बँक ति. (गल्टी स्टेट शेडगुल्ड को–ऑप. बँक)**यांस ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासून ६० दिवसारे आत पुढील नोटीशीत दाखवलेली रक्कम अधिक करारातील दरानुमार त्यापुढील मरणा करावयाच्या तारखेपर्यंतचे व्याज याचा मरणा करावा. क करार व कागदमज्ञानुसार तारण म्हणून संबंधित मालमता **अपना सहकारी बँक लि. (मल्टी स्टेट शेडचुल्ड को—ऑप. बँक)** वाचेकडे गहाण आहेत. पर्यंतचे व्याज याचा भरणा करावा. कर्जदाराने घेतलेल्या कर्जापोटी सद

क्र.	कर्जदार/जामिनदार याचे नाव व पत्ता	मागणी नोटीस तारीख	गहाण मालमत्तेचा तपशिल	थकबाकी रक्कम
۹)	९) श्री. राजेश नन्द्रपु गुण (ज्यांवर) ३ ज्योत निगर सोमज्युरी, जॉटर टॅंग जवळ आवरे याव तिसक नगर, फ्रीबियर्ल (पूर्व)—24720, ०१ माळते हैं नहर सेमान के सामने के क्षांवर में आवित्र के सामने हैं कहिंदन ", नाहित्रली गाव क्षांवर में प्राप्त के सामने हैं कहिंदन ", नाहित्रली गाव क्षांवर तोए (पूर) १२९ २०० क्षांवर में प्राप्त के एक होने दें अ क्षांवर में अ आवे हों के एक होने हैं अ क्षांवर के सामने		सार्वे नं ७४ हिस्सा नं मात्र १, सर्वे नं ७, हिस्सा नं मात्र ३, सर्वे नं ७, हिस्सा नं मात्र ३, सर्वे नं ७, हिस्सा नं मात्र ३, सर्वे नं ७, हिस्सा नं मात्र ४, सर्वे नं ७, हिस्सा नं भात्र ३, सर्वे नं ७, हिस्सा नं भात्र ३, "या नक्यनव्याव्य " (" विषे ३, ७५ चौ, वु. व्यात्र व्यव्याव्य " (" विष ३, ७५ चौ, चू, व्यात्र वे ५, च्या तक्ष्यनव्याव्य " (" विष ३, ७५ चौ, चू, व्यात्र वे ५, ६, चौ, मी, विरूट उपर गाव नाविद्यती, ता, कर्याण, िष्ठ वर्ण, व्यव्याव अविदयती, ता, कर्याण, िष्ठ वर्ण, व्यव्याव अविदयती, ता, कर्याण अविद्याव विद्यावी विद्य	रु. ८,४५,३५८५० (रुपये आठ लाख पवेचाळीत हजार तीनशे अझुवस आणि पैसे पन्नास फक्त) + दि ०९.०६,२०९९ पास् _न चे व्याज

जर संबंधित कर्जदार मागणी केल्यानुसार भरणा करू शकले नाही त**र अपना सहकारी बँक लि. (मल्टी स्टेट शेड्युल्ड को—ऑप. बँक)** सदर कायद्यातील कलम १३(४) आणि त्याचे निव यामधील तरतूतीनुसार क्रील मालमतामधून वसूलीची प्रक्रिया सून करेल. अशा प्रक्रियेमूळे होणारे चरिणाम वा नुकसान यास कर्जवार हेम ज्वाबदार असतील. मदर कायदानि कर्जवार याना अपना सहकारी बैंक लि. (म**ल्टी स्टेट शेंडयुल्ड क**े-ऑप. बैंक)च्या लेखी समतीरियाय सदर मालमतेमोबत कोमताही व्यवहार करण्यास उदा. विक्री

भाडेपड़ी अथवा अन्य व्यवहार करण्यास प्रतिबंध आहे. सदर कायद्यातील तरसुदींचे उल्लंघन कर्जदार यांनी करणे हा गुन्हा समजून त्यांना जबाबदार धरण्यात येईल. व कायद्याती तरतूदीनुसार ते दंड व शिक्षा यास पात्र असतील.

स्थळ : मुंबई दिनाक : २२.०७.२०१९

११ १२

ठिकाण : मुंबई विनांक : २२.०७.२०१९

GRIHASHAKTI

कि: २२.०%. तण : मंबर्द

१३ १३

(मजकरात संदिग्धता असल्यास इंग्रजी मजकर गाह्य मानावा)

३८२

836

४०८ ४२१ ४९०

४९०

४९० ४२१

800

₹-80

४१-४५ ५१-५५ ४६-५0

६-१0 २५

₹६-३0 38

68-64

५६-६० 13

सही/-उत्पल जमनावास उत्तर ऑडव्होकेट, उत्त न्यायात्म

\$\$ \$0 \$6 28-24

१६ ६६-७0 १६-२0

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनसेस येथे सुक्ता रोण्यात येत आहे की, द्वातील अस्तुसीत नमुद्र केलेल्या मात्वमसंबंदागांत मात्रे अधील मात्रक आहेत आणि त्यांच्याकरे वर्ष अधिकर, हक व हित आहेत आणि सहर स्वत्मसंबंदार्थात महावा अधिकांच्या अधिकांच्या अधिकांच्य वेशकी बोटी आहोत होत्रों व १८०,१८५७ जीटी अधिकृतक कारात्मासुम्य साई अधिकांची सहर मात्रसावाद्यां स्वी अधिकर प्राप्त केले होते. मी, पुटे सुचिव करीत आहे की, सोसायटी मोदीसुमार खाली दिल्लेच्या वक्त्यात नमुहाममणे विद्यमान

श्री. कितींकुमार सोनी व श्रीमती सुमन के. सोनी

श्रीमती लिना विपुल नाईक डॉ. (श्रीमती) दानी भुषण पाटील श्री. रंजल मंजुनाथ शेनाँच श्री. नंजीचेरी पी. हरिहत्न श्री. मास्कर पे श्रीमती मंगलाबेन प्रभुदास परमार व

श्री. प्रभुदास जे. परमा

१४ १४ श्री. जॉर्ज वलेमंट लुईस

डॉ. अमर जयशिला हेगडे व श्रीमती जयशिला हेगडे श्रीमती लिंगा विपुल नाईक

श्री. व्यंकरसमन लक्ष्मीनातवण श्री. मात्तरंद्र के. प्रमुदेशाई श्री. मुक्का सी. नायक व श्रीमती प्रविणा एम. नायक श्री. विशाल आर. जोगानी व श्री. रजनीकांत पी. जोगानी

श्री, बाळमाई लाड व श्रीमती इंसाबेन बी, लाड

तका / — अधिकृत अधिकारी अपना सहकारी बँक लि-(मल्टी स्टेट शेड्युल्ड को—ऑप. बँक)

जाहीर नोटिस

जाहार नाटस या नोटीसी ब्दारे मी लोकांस कळवू इञ्छिते की, माझे पती ललित मुलजी पटेल हे दिनांक १२.०२.२०१९ रोजी मयत झाले. त्यांच्या मालकीची रिक्षा क्र. MH47-C-1836 परिमेट क. 13683/BO असुन भी त्यांची पत्नी मीना ललित पटेल अशी विनंती करते की, भी सदर गाडीची वारस म्हणून नमुद केलेल्या गाडीबा ताबा आमच्या नावे व्हावा. याबाबत चे संबंधित कागदपत्र तत्सम अधिकारी प्रादेशिक परिवहन कार्यालय/प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे दिलेले आहे.

अध्यक्षण वाष्याक्ष । दशल आह. ज्या कुणावाही आधेश किंवा आधिकार असेत त्यांनी ही नोटीस प्रसिघ्द झाल्या पासून १५ विक्सांच्या आत विभागीय परिवहन बाहतुक कार्यालय /प्रादेशिक परिवहन अधिकारी आर. टी. ओ. बोरीवती यांच्याशी संपर्क साधावा.

वारसाचे नाव मीना ललित पटेल

PUBLIC NOTICE

Chetra shan Marach Na Gardhi Tasac daready and a flight, Bie and interest three days and a flight, Bie and interest the Residential Promises here pictures (as per oil sanctioned Plen and/or oil records documents relating to the said Fall bearing No. 102 joinnessuring 575 Sq. Fl. Carpel Area, on 6° Floor in the building named and known as Arbanc's or pictures of parachetic strains of the pictures of parachetic strains of No. 420, of Vileage Madad (South), Falter, No. 420, of Vileage Madad (South), Falter, Mumbai and Mumbai Suburtan, within the assegarpent interliction or 5°0. Mumbai and Mumbai Suburban, within the assessment jurisdiction of TP-North" Ward of M. C. G.M., situate lying and being at Antur-C! Cooperative Housing Society Limifed, Liberty Garden Road No.3, Malad (West), Mumbai 400 94 (The Said Flat' in brief) to Ms. HeenaBipinchandra Shah, i.e. the Purchaser

i.e. the Purchaser The Vendorsi.e. ShriManubhaiMadhavlal Gandhi and Smt. ChetnabenManubhai Gandhi have bistimislaid the Criginal Agreementdated 18-01-1994 madebyand between Mis. Ralahan Bullders Pvt. Ltd., Algoromotovana- ra-beteen Miss. Relation Builders PVI. Ltd., thereinthe ponty-OCM-Parland Shirolish Ramchandra Ded other and Shirolish Ramchandra Ded other and Shirolish Shirolish Parlandra Shirolish Ramchandra Late of the party of Other Parlandra Indiana January (2000) A LSD Institutional another the Original Agreement dided 25-50-1697-modely not between the audit of 15-1697-modely not provided the control original provided and Shirolish Ramchandra Almanya Dourst, referrin celled Transferors therein and Shiri Ramchandra Nameyan Dourst, referrin Chetrobeen Manushal Gandhal Carlo Transferors therein in expect of the Sail

Flat.
The one of the Vendor i.e.
ShriMarubha Madhaval Gandhirave
already reported the loss/missibilid of the
aforeasid / agreements to the Senior
Inspector of the Malad Police Station at
Underal Road, Malad(Vest), Mumbal 400
Bet as on 19-7-2019. The said report is
bearing its Missing Documents Report No.
2378/19.

2379/19.

Notice is hereby given to the Public that at the persons are hereby informed that notice carry on any transaction on the basis of aforesaid missing documents. On behalf of the Vendor herein, the undersigned advocate he reby invites claims of objections of whatspever nature, if any, in objections of whatsoever nature, if any, in respect of Said Flat, by virtue of the respect of Said Flat, by Virtue of the soborenethroad-generation located on the colorent configuration of the colorent configuration of the colorent coloren

CHANGE OF NAME

 ${
m I}$ have changed my name FROM NOOR BUKSH SUFI IMAM BUKSH OLIADRI TO NOOR BAKSH SAYYED AS PER DOCUMENTS.

जाहीर सूचना जन**ार पूजन।** येथे सूचना देण्यात येत आहे की, **वितीयन-एअर जेटस् एसएतनी**ये आम्ही पदसिद्ध मागीदार असन स*रु प्रवापना*िं

प्यतः पाट्य प्रसम्बन्धे आमही प्रवित्व मागीवाः असून स्वतः प्रस्परणीचे प्रायब्देट कंपनीभय्ये क्यांतरणासाठी कंपनीचे निवंधकांकडे अर्ज केलेला आहे. मिलीकन स्वतः पोट्स स्वस्थाची मिलीकन स्वतः पोट्स प्रायब्देट लिबिटेडगध्ये ल्यांतर केले आहे.

मितीयन-एक्षर जेटस् एतएतपीकरित सही/-परिता सेहगत सही/-विनीत सेहगल प्रवसिद्ध पवसिद्ध भागीवार भागीवार

जाहीर सूचना याहीर सुस्था प्रामुक्त स्थानिक ने अभि से, श्री. एतत्त्रमुक्त स्थानिक ने अभिनी अल्पन एतत्त्रमुक्त स्थानिक ने अभिनी अल्पन एतत्रमुक्त स्थानिक ने अभिनी अल्पन अल्पन ने अल्पन ने स्थानिक स्थानिक ने मोहोसीत, यह मोत्रीय ते, प्रामुक्त मुक्के १८००६० वेशील जानेकित अल्पनीक हुन् एकवेनिक, स्थानिक अल्पनीक हुन् एत्रमी स्थानिक ने प्रामुक्त मार्च हुन् स्थानिक स्थानि

ते साथं.१७.३० उसम्यान ठावेटासंकलन टाव किंवा आक्षेप मागविले आहेत. जर विहित कालावधीत कोणताही टावा/आक्षेप प्राप् न आल्यास दुव्यम माराप्रमाणफा वितरणासह व्यवहार करण्यास सोसायटी मुक्त असेल आणि सोसायटीचे उप-विधी व एमसीएस जाण सासायटाच उपनावाचा व एमसाएस प्रॉक्रयेनुसार व्यवहार केला जाईल. ठिकाण: मुंबई दिनांक: २२.७७.२०१९ **रांग्रेस्टर वर्रान वी विंग कोहांसोतिकदि**ता

PUBLIC NOTICE

PUBLIC NOTICE

PUBLIC STORY OF A STATE OF A

premisesisclearandmarketable. R. L. Mishra Date: 22/07/2019 Antocat, High Coart, Humb Off. No. 23, 1st Floor, Sunshine Heigh Near Railway Station, Nallasopara (E

PUBLIC NOTICE Signer on behalf of my clien BAN VADAV& SHRI. SANDEE! hoare the joint owners of Flat DP HSG SOC, LTD., Sal Baba Nagan, Navolar Road, Bhayandan(Eash, Tal & Disk Thane-40/105. Towever, my clearis have lost the original greement executed between SHRI, MAKUI N SHARIASA: SHRI RALESH SURENDRAARORA SMT.YULAYASURENDRAARORA Hanvoerson form meand the undersigned inwiting within 14 ns of this notice together with supporting currents, falling which the lents of such person any will be deemed to have been write. R. L. Mishra
Advocate, High Court, Number

Place: Mumbai Date: 22/07/2019 Sd/-SdifSecretary

VRUNDA'S RESIDENCY CHS LTD

Sear Railway Station, Nallasopara (E),

NOTICE

No. 305, 3rd Floor, Opp. God's Gilt /ersova, Yari Road, Andheri (//www.bai400061expired.on.19-05-2)

Notice is hereby given to all concerned that Mr. Bhimji Nathoo Baria, member of "VRUNDA'S RESIDENCY CHS LTD", Flat

If anyone have any right of whatsoever nature on the subject (claim, charge, mortgage, easement, lease, lien) on the flat

nortgage, easement, bease, lien on the har ne same should be intimated with proof hereof to the undersigned within 14 days

() Lloydsteel

लॉइडस् स्टिल्स इंडस्ट्रीज लिमिटेड

जॉडस्स् एटिल्स इंस्ट्रीज लिमिटेड संक्ष्मित बार्कारंव व बार्म जॉट ते. ए-१/३, ए-४/३ व प्र-५/३, एक्सारदेशी इंड्युटेश एक्सा, प्रस्का, निक्षा उर्ज १९६००, फि. १०००, १९६००,

(क्षण) हात्मा अवावाद्य प्रचार करवा शहर नह इस्तुर हुन्तिक व आह्ना सामान्य प्रचार कर दुरुवार के विकास १४ देवा का काम १६ द पहार्थित कर्क (उपस्ताव्य के प्रधान क्षाम) किहिम्स, १९६७ पत्र मित्र १५, हुप्तर्वाद्याणे असी सेने विकित्त चेत्री स्वार्थित क्षाम १६ क्षाम १६ क्षण १६ क्षण १६ क्षण १६ क्षण १६ व्यार्थित व्यार्थित क्षण १६ व्यार्थित क्षण १६ व्यार्थित व्यार्थीत व्यार्थित व्यार्थीत व्यार्थीत

नियुत स्वरुपमे किंवा एनीएसमध्ये मतदानासाती पात्रता मिश्चितीची नोंद तारीख १२.०८.२०१९ आहे.

आहे.

प्रद्यांना किंग्रेट ई-बॉलियों नव दिल्यांदवाही स्थेत सहधानी होता देखेता. पंतु स्थेत पुन्ता पत देखें

रोधा नाही.

गैता तर्गांच अर्था है. १ र ऑग्यर, २०१९ ऐनी सदस गरेंद्र पुन्तक हिंगीहर्याहरे तथा केनेकी
लाधानी पात्रकांच्या पार्टीन तथा कानी कीना समुद्र आहे त्यांना किंग्रेट ई-बॉलिंग हुमिया किंग्रा मेंद्रीय स्थापी पात्रकांच्या पार्टीन तथा कानी कीना अर्थीन पत्र केनी पार्टी पुर्चन दिल्यांच्यां कांनीची सदस्य प्रसात अर्थीन आणि १२ ऑग्यर, २०१९ ऐती
प्रमाद्य प्रसात असीच स्थापी गार्टिन हुम्म प्रसादी व प्रमादी प्राप्त केने प्रसाद केने प्रसाद कीना कीना कीना कीना स्थापी पात्रह्म हुन्द आयादी व

AJEL LIMITED

Registered Office: 804 MANJEERA MAJESTIC, JANTU-HITEC CITY ROAD KUKATPALLY, TELANGANA, HYDERABAD-500085 Tel: 202-26393197

Notice is hereby given that pursuant DSEBI Circular SERI PL (HD MIRSD) 10053 (CIE. IP 2016 / 139 dated on the common series of the common

Equity Equity

Equity Equity

Any person who has a claim in respect of the abovement/oned socurities, should lodge such claim with the Company at its Registered Office within 30 days from this date along with appropriate documentar without in support of such daim, else the Company will proceed to transfer the securities in favour lace. Mumbail

पासवड आम कपवा. . सदस्यांनी कृषया नोंद घ्यावी की: . सदस्यांने ठरावांवर दिलेले मत त्यास पुढे क्येषत्याही कारणास्तव बदलता येणार नाही.

. सदसनि उपांचा दिशो पत त्यान पूरी क्येपणाड़ी कापाध्यक बदराव नेपा नाहे.

- से सदय विधारे ई-बॉटिंग त्यांचे ता देपा नाहेत त्यांग स्वीक्षण्या किसमी चेंदर रेपारे
प्राद्याची चुनिया जावम्ब कमा दिली वार्चात्म संभीच्या प्रभ्य शाहित्याची स्वीक्षण संभीक्षण स्वात्म संभीक्षण स्वात्म संभित्य प्रभ्य स्वात्म संभीक्षण स्वात्म संभीक्षण स्वात्म संभीक्षण स्वात्म संभीक्षण स्वात्म संभीक्षण स्वात्म संभीक्षण संभीक्य संभीक्षण सं

Number of Distinctive Numbers Securities From To

35800 2500

सही/-पी.आर. रती वणेशन कंपनी सचित

1229001 1264800 VIJAY S CHOKSHI 392001 394500 VIJAY S CHOKSHI

PUBLIC NOTICE originalBulderagnementeweculed between MV SHREE TIRUPAT IBALAU CONSTRUCTION OX &SHRE BALKRISHNAR NEPALL Itany person having any claim in respect of the above sa agreement by way of sale, exchange, charge, gi ckerand marketable. R. L. Mishra Date: 2207/2019 Advecte, Righ Court, Num Off. No. 23, 1st Floor, Sunshine Heig Near Railway Station, Nailasopara (8

PUBLIC NOTICE

LB.S Marg, Mulund (We

PUBLIC NOTICE Notice is hereby given to the general public at large that the Owner of flat No B/18/43, Ekta Bldg., Shivdham Complex

/IKRAM R. RATHOD was expi nat as per society's noninnation record
not deceased other legal heir
ppresentation, MR. JAYANTI VIKRAI
ATHOD has applied for updating hi
ame as an owner in the society record
s well as in the Share Certificate bearin 03/05/2006 of five fully paid up shares of Rs. 50 each, shares number distinctive from 191 - 195 (both inclusive) issued b "DINDOSHI Ekta Co-Operativ

"DINDOSHI EKta Co-Operative Housing Society Lid".

Any person, Bank, Institution Authority Agency, Society or other Body have an oblim, fight, lilen or any objection or any objection and other way having any claim, right, till interest or any objection by way of sal mortgage, lease, lien, gift, tenancownership, Family Arrangement and Sattlement at the objection of the society of the objection of the sattlement and sattleme lersigned, along with suppo uments within 07 days from the d public notice, failing which any

Place: Mumbai

तार्थे रक्ते चेत्रके क्षेत्र

of the above propose Place: Mumbai Date: 15 July 2019

olio No

001022

अपना सहकारी बँक लि. (मल्टी स्टेट शेड्युल्ड को-ऑप, बँक)

Name(s) of Holder(s)
//ransferor(s)

नोंदमीकृत कार्यालय : अपना थाजार , १०६-ए. नाथागित, मूंबई ४०० ०१४. कॉपोरेट कार्यालय : अपना बैंक भवन, डॉ. एस. एस. राव वोड, परेल, पुबई ४०० ०१२. फोन : ०२२-२४१६ ४८५० / २४५० ४८६१- ६२/२४१९ ४८५७, प्रकट : ०२२ -२४९० Email: appabank@wsvLoom, Wobsts: www.appabank.co.uh

AJEL LIMITED

ताबा नोटीस

ग्रअर्थी, खाली सही करणार **अपना सहकारी बँक लि. (मल्टी स्टेट शेडयुल्ड को. ऑप. बँक)चे** अधिकृत अधिकारी यांनी त्यांना निळालेल्या अधिक हार्यो हो हो जा तिहुं क्या ने पहिल्या के किया है। इस किया है किया किया है। इस किया किया किया किया है। इस किया इस किया है किया 2002 च्या करण १३(२) अन्यये खाली नमूद केलेस्या कर्जावर व इतर यांना खाली नमूद केलेस्या तारखेस मामणी नोटीस पाठवून नोटीशीत नमूद इसेस्या माहितीनुसार येणे असलेसी स्क्रम अधिक पुढील कालावयीचे व्याज, इतर खांचे व शुल्क इत्यादीचा मरणा सदर नोटीस मिळाल्यायासून ६० दिससीच आत करण्यायी

ागना करता हुता. (रीही संबंधित कर्जदार व इतर पूर्ण रकमेचा भरणा करून शकल्याने संबंधित कर्जदार व इतर व सर्व सामान्य जनतेस सूचना देण्यात येते की, खाली सही करणार अधिकृत जिए का निर्माण कार्यों के प्रतिकार के प्रतिकार के प्रतिकार कार्यों के अधिक कि उन्हों के कि उन्हों के कि उन्हों जिसकारी मौनी व्यक्ति अधिकारकार वेद करना १३ (४) व किया 9 मुस्त खाली अधिकेया मालानकीय बाली अझैकिकेया नालाकी ताबा घोटा आहे. कर्मवार व खाली अझैकिकेट इतर यांत आणि तर्स समान्य जनता यांना जाहीर काव्यानतीयी नूचना देखात थेती की व्यक्ती खाली उन्हों खेलेट्या चलान्या बोजारह असेल. करू नये, जर असा कोणताही व्यवहार केला मेला तर तो अपना सहकारी बँक कि. (मस्टी स्टेट शेक्युस्व को. ऑप. बैंक)च्या खाली नमूद केलेट्या चलांच्या बोजारह असेल. मेळकतीवरील बोजा कर्जफेंड कञ्च उत्तरवन रोपग्रासारी उपालग वेलेगांवत कर्जटाराचे श्यान सर्पकेसी कारागाच्या कलाम ९३ उपाकलम ८ कडे आकर्षित करणगात रोते

अ. क्र.	कर्जदाराचे नाव व पत्ता	तारण मिळकतीचा तपशिल	मागणी नोटीस तारीख	ताबा घेतल्याची तारीख	येणे रक्तम			
		जर्तर में, ६०१, ६वा व छवा मरूला, ए विंग, बिलिजी शाह क्रॉम्प्रेलेश को तो होंगि लोगा. दि ज्याचे बंगायान गर्देण में, ४० वर (१२.५%जीइएस) सेवटर १४ मानपाज, नवी मुंबई, ता, व जिल्हा ठामें येथे केले आहे. क्रेन्टक १३८५ ची.पूट, क्रॉम्प्रेट क्रेन्टक में १८६० थड. १५३ ची.पूट, मोदगी जिल्हा आणि उपजिल्हा ठामें व निरा माईटर नगरपरिवर पाईटर ४०५९० येथील एलेंट, में, १०५, पहिला मज्जल, विल्ड अस बेदान्य ४५७ पाईटर क्रिया मान्यक थड. २३ ची.मे. झाला कि विचे मान जय साई लीजा का, आंच, हॉरिया सोसा, कि आई व ती नच्चार सेड, पाईटर(पूर्ण) जिल्हा वांचे ४०९१०५ येथे आहे. या जीनेनीचा जुना चल्डे में, ७०० जीन सर्वह में, ६५ हिस्सा में, २१ अपून ती महसूल मान खारी, माईटर (१) ता व जिलाने.		१७ जुलै २०१९ १८ जुलै २०१९	दि.34.90.20१८ गीजो येथे असरोली काम क. 3.0८.06.४५६.७५५ (फ्यंद्रे तीन कोटी आठ लाल साम ह्याप वारमे संस्थाण्यव आधि वैभे पंचाबत्र पत्रको आधिक दि. १५८.४५ वारमी हिंदी दिगांकाप्यंत त्यावरीत पुढील होणारे व्याज.			
-9 /								

ताया सुनि (स्वार प्रस्ताविक्ता)

स्वार्णक, प्रसाणि स्वार्णाकों है है स्वार्णक (एं.) मिजापूर्ण है स्वार्णक (एं.) मिजापूर्णक (एं.) में स्वार्णक (एं.) मिजापूर्णक (एं.) मिजापूर्णक (एं.) मिजापूर्णक (एं.) में स्वार्णक (एं.) में स्वर्णक (एं.) में स्वार्णक (एं.) में स् ा कांद्रस्थानाक चार उपरूप कांद्रः प्रिस्तृ वारामा । प्रसाद सारामा) अर्था स्थात, संदिष्टास क. १४३, खेनक १४४,३ ची.मी. प्रसादमावाद मिळावक क. १५५१, खेनक १४५,०० ची.कु., प्रसादमाय मिळावक क. १५५५, खेनक १८५०,०० ची.कु., प्रमादमाय मिळावक क. १९५४ १३३, खेनक १४२,०० ची.कु., प्रमादमाय मिळावक क. ाव लग्र्स-६०१८०७५१०१३७७९) अभिजीत योग विदे, मिका अभिजीत् विदे व स्वराज एन्टप्रामझेस, भमिजीत रमेश सिंदे (मालक) सही /- प्राधिकृत अधिकारी फुल र्टन इंडिया होम फायनान्स कंपनी लिमिटेड

कांप्रीट कार्यालय :६वा मजला, वी विंग, सुप्रिम आयटी पार्क, सुप्रिम सिटी, पवर्ड, मुंबई-४०००५६. नॉदणीकृत कार्यालय:मेघ टॉवर्स, ३रा मजला, जुना क.३०५, नविन क्र.१६५, पुनमक्की हाय रोड, मधुराओवल, चेनई-६०००९५

ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता)

फुलर्टन इंडिया होम फायनान्स कंपनी लिमिटेड

दिनांक : २२.०७.२०१९ ठिकाण : मुंबई

(मजकुरात संदिश्वता असल्यास इंग्रजी मजकुर ब्राह्म मानावा)